

# गर्भाशयाच्या कर्करोगाला थोपवणे शक्य

गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महिलांमधील भविष्यातील कर्करोगाला थोपविणे शक्य होणार आहे.

त्याचबरोबर सुखी संसाराला लागणारे ग्रहण लसीकरणामुळे टाळता येऊन जगणे आनंददायी करता येईल.


डॉ. संध्या भिडे

विता आणि राजेशचा संसार सुखाचा होता. छोटासा ब्लॅक होता. दोघाना नोकन्या होत्या. मुलगी खूप दुश्यार होती. तिला डॉक्टर किंवा इंजिनियर करण्याचे स्वप्न पती-पती पाहात होते. त्यासाठी कष्ट करण्याची दोघांची तयारी होती. अचानक सविता आजारी पडली. तिला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि सुखी संसारावर दुःखाचा डॉगर कोसळला. होत्याचे नव्हते झाले! आज अशी अनेक कुऱ्हेंव्या या आजाराचा आभातामुळे उद्घवस्त झालेली दिसतात. पण आता आशेचा किरण दिसत आहे, या भयावह आजारावर मात करण्यासाठी लस उपलब्ध आहे. हाच तो आशेचा किरण. त्याचा वापर करून कर्करोगाला थोपवणे शक्य आहे.

एका जर्मन विषाणूतज्ज्ञाने १९७६ मध्ये शोधून काढले की, गर्भाशयाचा कर्करोग एका विषाणूमुळे होतो. त्या वेळी अनेकांनी त्याला वेळगत काढले (नेहमीप्रमाणे!). परंतु त्यानंतरच्या अभ्यासातून १९८३ मध्ये हे सिद्ध झाले की, डॉ. हॅल्फङ्ड द्वारा हाळजेनचा सिद्धांत बोरवरच होतो. एव्हिल्ही-१६ आणि एचवीची-१८ या दोन विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. त्यानंतर या विषाणूवर प्रतिबंधात्मक लस शोधून काढप्याची घडपड सुरु झाली. सरे शासवळ कंबर कसून कामाला लगाले. अखेरीस २००६मध्ये लस शोधून काढप्यात यश आले. जगभातील सर्व स्थिरांच्या होती या प्रकारच्या कर्करोगाविरुद्ध लडप्यासाठी शस्त्र उपलब्ध झाले. खींजातील वरदान नव्हे, जीवदान मिळाले.

## का होतो गर्भाशयाचा कर्करोग

हा कर्करोगाचा एकच- एकमेव प्रकार आहे की, लस



या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही भारत पहिल्या स्थानावर आहे. कारण आहेतच म्हणा! आपली प्रचंड लोकसंख्या, गरिबी, गुप्तांगावाहली अस्वच्छता, अनास्था, लैंगिक शिक्षणाची कमतरता, असुरक्षित संबंध, गर्भनिरोधक न वापरणे, जोरीची कमतरता ही कारण आहेतच. त्यामुळेच त्यावर लस हा प्रभावी उपाय आहे.

इंसुलंडमध्ये झालेल्या शोधमोहिमेतून हे सप्रमाण सिद्ध झाले आहे की, ९ ते १४ या वयातील ज्या मुलींना ही लस दिली त्यांच्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाले. त्याचबरोबर १५ ते २५ या वयातील स्थिरांना (ज्यांचा लैंगिक संबंध आलेला असप्याची शक्यता असते अशा क्लिया) त्यांना देखील या लशीचा कायदा झाला. याचे कारण असे की जरी एचपी विषाणू त्यांच्या शरीरपत गेला असला तरी तो निष्प्रभ झाल्याने त्याच्यापासून रोग होण्याची शक्यता किंवा धोका नसतो. तो धोका टाळलेला असतो. फक्त १५ ते २५ या वयोगटातील स्थिरांना दोनऐवजी तीन डोस द्यावे लगातात एवढेच.

सीरोम इन्स्टट्यूटेने या प्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन सुरु केले आहे. आता ही लस पब्डणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. गरज आहे या लशीची उपयुक्तता लोकांना पटवून देण्याची. समाजांच्या कल्याणाची तळमळ व आस्था असलेले आणि निरपेक्ष बुद्धीने काम करणारे समाजसेवक व डॉक्टर एकजुटीने कामाला लागले तर हे काम सहजपणे करता येईल.

## समुपदेशनाचे महत्त्व

डॉक्टर मंडळीनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकात्म थोडा वेळ खर्च करून या लशीची महती पटवून द्यावी. स्वतः डॉक्टर सांगतात म्हटल्यावर अनेक पालक आपल्या मुलींना ही लस देण्यास त्यार होतील. समाजसेवकांनी शाळा-शाळांत जाऊ व्याख्याने देऊन पालकांना या लशीची माहिती व तिची उपयुक्तता, ते घेण्याची आवश्यकता पटवून द्यावी. म्हणजे अनेक पालक ही लस त्यांच्या मुलींना देतील. सेवाभावी संस्थांनी लसीकरणाच्या उपक्रमावाबत पुढाकार घ्यावेत. रास्त दरात अशा शिविरातून लस उपलब्ध करून द्यावी. जेणकरून अनेक महिलांचे अरोग्य संवर्धन करणे आणि त्यांच्या घरादाराचे सोख्य व आरोग्य सुदृढ राखण्याला मदत होक शकेल. चला तर मग एक पालक पुढे टाकू या!

## पुरुषांनादेखील धोका

काही लोकांत मात्र हाता-पायाला बारीक पुरल येणे, छोटे गोळे येणे, गुंतांगाला खाज मुटणे, चट्टे पडणे अशांसारखी लक्षणे दिसून येतात. या लक्षणातही २०-२५ वर्षे हा विषाणू, निष्पृष्ठे गप्प बसून राहतो आणि एक दिवशी अचानक त्याचे रुपांतर कर्करोगात होते! कुटुंबावर संकट कोसळते, बरं हा आजार फक्त स्थिरांनाच होतो, असेही नाही. पुरुषांना गर्भाशय नसते तरीदेखील या विषाणूपासून त्यांनाही धोका असतोच. लिंगाचा, गुदांगाचा, घशाचा कर्करोग त्यांनाही होक शकतो, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

भारतात या आजाराचे सर्वांत जास्त रुण आढळतात.